

आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी व लाभार्थी होण्याकरीता पात्रता, अटी व शर्ती

- 1) अर्जदार जोडप्यांपैकी वर व वधू (दोन्ही) हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
- 2) अर्जदार जोडप्यांपैकी कोणताही एक अनुसूचित जातीचा असणे बंधनकारक आहे.
- 3) जिल्हा विवाह निबंधक यांच्याकडे लग्नाची नोंदणी करण्याची तयारी असावी.
- 4) आंतरजातीय सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची तयारी असावी.
- 5) कायदानुसार लग्नाचे वय असावे.
- 6) अर्जदार वर व वधूला योग्य चारित्र्याचे पोलिस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- 7) आंतरजातीय विवाह सोहळ्यात पात्र व निवड झालेल्या जोडप्यांना रक्त संबंधाचे नातेवाईक उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- 8) या योजनेसाठी 2018 -19 या वर्षासाठी महाराष्ट्रातील फक्त 50 जोडपे पात्र ठरतील.
- 9) या योजनेत दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभाचे विभाजन खालील प्रकारे केल्या जाईल. पात्र जोडप्याला एक लाख पंचवीस हजार रूपये धनादेशाची व उर्वरित एक लाख पंचविश हजार रूपये संयुक्त खात्यामध्ये सात वर्षाकरिता मुदत ठेव केल्या जाईल. या दरम्यान कौटुंबिक हिंसाचाराची कुठलिही तक्रार, घटस्फोट यामुळे अर्जदाराची पात्रता रद्द होवू शकते. अशा प्रकरणात निर्देशक मंडळाचे निर्णय अंतीम राहतील.
- 10) आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या नावावर मुदत ठेव करताना मुख्य समन्वयक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर हे सुद्धा त्यात प्रतिष्ठानाद्वारे संयुक्त सही करतील.
- 11) अर्जदाराने यापूर्वी या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- 12) आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांद्वारे एक दुसऱ्यांना श्रद्धा, आदर्श व उपासनेचे स्वातंत्र असल्याची ग्वाही व त्याचे सातत्य असल्याची अनुसूचित (वर - वधू) प्रमाणपत्र आवश्यक राहिल.
- 13) डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद्वारे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी प्रादेशिक स्तरावरील आयोजित समुपदेशन कार्यशाळेत सहभागी होण्याची अट राहिल.
- 14) प्रथम नोंदणी करणाऱ्या 50 जोडप्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
- 15) सामुहिकपणे विवाह सोहळ्यात विवाह खर्च हा शासनातर्फे घेण्यात येईल.
- 16) अर्जदार वर - वधूचे या योजनेखाली हे पहिलेच लग्न असावे.
- 17) या योजनेत पात्रतेच्या उमेदवारांकरिता आर्थिक निकष नसणार.
- 18) या योजनेत पात्रतेकरिता वयाचे बंधन राहणार नाही.
- 19) या योजनेत पात्रतेकरिता व्यवसाय व हुद्याचे बंधन राहणार नाही.